





To,

Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: ANGELONE

Department of Corporate Service BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 543235

Subject: Newspaper Advertisement for Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sirs/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2024 in the following newspapers:

- 1. Business Standard
- 2. Mumbai Lakshadeep

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking You, For **Angel One Limited**

Naheed Patel Company Secretary and Compliance Officer Membership No: A22506

Date: July 16, 2024 Place: Mumbai



CIN: L25200MH1980PLC022812

ICAR working on releasing 100 seed varieties and 100 technologies in 100 days

SANJEEB MUKHERJEE & AGENCIES

New Delhi, 15 July

■ he government is aiming to cover almost 25 per cent of this year's kharif paddy area with climateresistant seeds. This comes as it looks to build on the success of such seeds in the bumper wheat harvest this year, a senior government official said.

In the just-concluded rabi season, almost 75 per cent of the total area under wheat was under climate-resistant varieties, director general of the Indian Council of Agriculture Research (ICAR) Himanshu Pathak said on Monday.

As a result, total wheat production in the 2024-25 marketing season is estimated to be a record 113 million tonnes.

Pathak was addressing reporters on the sidelines of a press conference to celebrate the 96th Foundation Day of the country's premier agriculture research body.

Climate-resistant paddy seed varieties can withstand drought, prolonged lodging, and submersion, Pathak said.

Last year, around 16 per cent of the total kharif paddy area was under climate-resistant varieties. India, the world's secondlargest rice producer after China, cultivates paddy in over 41 million hectares during the kharif season. Research studies indicate that climate change could reduce rice yields in India by 3-5 per cent under a medium-emission scenario, and up to 31.3 per cent by 2030 under high emission.

India's estimated rice production for the 2023-24 crop year (July-June) was at 136.7 million tonnes. Top rice-producing states include West Bengal, Uttar Pradesh, Punjab, Tamil Nadu, and Andhra Pradesh.

The ICAR is also working on a plan to develop 100 new seed varieties and an equal number of farm technologies within a 100-day timeframe. This is to bolster India's agricultural sector.

The initiative, part of the government's 100-day action plan, focuses on climateresilient and bio-fortified seed varieties. They also include farm technologies.

'We're actively working on two key action plans — 100 new seed varieties in 100 days and 100 technologies in 100 davs." Pathak added. He indicated that ICAR is seeking Prime Minister Narendra Modi's time to unveil these innovations, likely in mid-September, when the 100-

STRONG MONSOON BOOSTS KHARIF SOWING

Sowing of kharif crops continued to remain strong during the week ended July 12 due to good monsoon so far in July after a drop in June rains. Data showed that the acreage of all kharif crops was almost 10.34 per cent more than the same period last year. Among kharif crops, acreage of arhar and soybeans showed maximum rise during the week ended July 12. This should augur well for the overall pulse and oilseeds production. The cumulative monsoon till July 15, 2024, was deficit by 2 per cent due to a slight weakening of rains over North-west India since the last week or so.

HOLDING THE GRO	William Brown

Н	0	LD	IN	G	T	HE	G	R	0	UN	ID	
---	---	----	----	---	---	----	---	---	---	----	----	--

HOLDING HIL GROOND				
Kharif sowing a	s on July	12, 2024 (mn h	ectares)	
Crops	2024	Y-o-Y % c	hg	
PADDY	11.56	20.79		
PULSES	6.23	25.86		
Arhar	2.81	192.71		
Urad	1.39	9.45		
Moong	1.57		-19.49	
COARSE CEREALS	9.76		-6.96	
Jowar	0.73		-15.12	
Bajra	2.83		-43.40	
OILSEEDS	14.04	22.09		
Groundnut	2.82	0.00		
Soybean	10.81	31.19		
SUGARCANE	5.76	1.41		
JUTE	0.56		-6.67	
COTTON	9.57	2.90		
TOTAL*	57.51	10.34		

Tomato varieties with longer shelf life might counter sky-high prices

As tomato prices across the country touch a staggering ₹80 per kilogram, two hybrid varieties, with a shelf life of over 20 days, could likely provide some safeguard, a top official said on Monday. These varieties were developed by the Bengaluru-based Indian Institute of Horticultural Research. Conventional tomato

varieties in non-refrigerated conditions usually have a shelf life of 7–10 days, but the new hybrid tomato varieties, Arka Rakshak and Arka Abedh can last up to three weeks. This characteristic could prove crucial in stabilising supply chains disrupted by erratic weather patterns SANJEEB MUKHERJEE

day period concludes.

With its workforce of 5,521 scientists nationwide, ICAR is developing new seed varieties across various crops, including rice, wheat, and horticulture.

The technologies under development

span water management, mechanisation, and plant protection.

ICAR also plans to expand its oilseeds hub programme to 174 districts this year and create model village hubs for pulse seeds in 130 districts.

ALL IN A DAY

Vikram Misri takes charge as India's new foreign secretary

Vikram Misri (*pictured*), widely regarded as an expert on China and national security, assumed charge as India's new foreign secretary on Monday.

Misri, a 1989-batch Indian Foreign Service officer who was serving as the deputy national security advisor, succeeded Vinay Kwatra.

The 59-year-old assumed charge of t key position at a time India is looking to navigate various geo-political challenges, including its frosty ties with China following the lingering eastern Ladakh border row and the consequences of the Russia-Ukraine conflict.

SC dismisses D K Shivakumar's petition challenging CBI FIR

In a setback to Karnataka Deputy Chief Minister D K **Shivakumar,** the Supreme Court on Monday dismissed a petition filed by him challenging the CBI's FIR against the Congress leader in the disproportionate assets case.

A bench of justices Bela M Trivedi and Satish Chandra Sharma said it was not inclined to interfere with the Karnataka High Court order

"Sorry. Dismissed," the bench said. As the hearing commenced, senior advocate Mukul Rohatgi, appearing for Shivakumar, submitted that the investigation in the matter started without obtaining the sanction under Section 17A of the Prevention of Corruption Act.

Delhi-based Velmenni wins grant to develop submarine communication

New Delhi, 15 July

A small Delhi-based firm, Velmenni, is among the high-tech defence companies awarded the Innovations for Defence Excellence (iDEX) grant to develop wireless communication between sub-

marines and the control centre. The award is a Ministry of Defence (MoD) financial incentive for cuttingedge defence research and development.

The grant was awarded last year, but since the disbursement is milestonebased, it is still being paid out.

The iDEX programme aims to foster innovation in India's defence economy by identifying cutting-edge technologies such as Velmenni's Light Fidelity (Li-Fi) and matching them with requirements raised by other firms, under MoD projects such as Make in India, Start-up India and

the Atal Innovation Mission (AIM). To obtain iDEX funding, which must be matched by the winner, a defence firm must provide a solution to a "defence challenge", identified by another companv. A list of these "defence challenges" is then promulgated and companies are

invited to provide technical solutions. Velmenni addressed one of the Navy's longstanding problems relating to the transmitting of data between their submarines and the control centre. After a submarine returns from patrol or surveillance, it is required to transfer large volumes of data, amounting to several terabytes, to the submarine command centre. Radio frequency (RF) data cannot be transmitted securely, since it is vulnerable to interception. To transfer data safely, a physical cable connection must



Velmenni addressed one of the Indian Navy's longstanding problems relating to the transmitting of data between their submarines and the control centre

be laid from the submarine to the command centre. Since the submarine would typically be docked at a distance of over 200 metres from the command centre. the submariners have to physically lay down a cable to extract the data.

Velmenni offered to transfer the data wirelessly, in a fully secured manner and proved they could technically do so.

Ujjwal Minocha, Velmenni's cofounder and chief operating officer, explains this was done using the technology Li-Fi. This involves using light to transmit data rather than the insecure RF band. "The iDEX grant is a testament to the potential of our Li-Fi technology," said Deepak Solanki, chief executive officer, Velmenni. "With these resources, we are poised to revolutionise wireless communication, ensuring secure and efficient data transmission using light," Solanki said. "Li-fi uses both parts of the light spectrum, visible and invisible, to transmit data from one point to another. Since data is made up of zeros and ones, it can

be transported through multiple mediums. While RF has been most widely used for this, light communication has also been in existence, such as in optic fibre cables, where data travels through light only," says Solanki.

Light Fidelity was first heard of in 2011, when it was raised by Professor Harald Haas of the University of Edinburgh, while researching alternate source of wireless communication.

"The MoD grant strongly validates Li-Fi's potential to address the Navy's communication challenges in harsh defence

environments," said Minocha. When Velmenni was launched, fundraising for deep-tech business in India was a major challenge and the company set about exploring opportunities overseas. Looking at the merit of the technology, Velmenni was given an opportunity to be incubated with airbus in Toulouse. This gave the company a credible head-start and it set up its first office in Estonia

KERALA WATER AUTHORITY

e-Tender Notice r No: Re T No. 48 to 61/2024-25/SE/Q

puzha, Thodiyoor, Neduvathoor, Piravanthoor, Edamulakka - Anandawalleswaram- construction of OHSR & GLSR, supplyir mp house, transformer room, FHTC, road restoration pipe layir

Endo: Ns. 1,00,000-1, Ns. 3,00,000-1 Tender fee: Rs. 8,270/- Rs. 1,489/-, Rs. 5,515/- + Rs. 993/-Last Date for submitting Tender: 26.07.2024 02:00:pm Phone: 0474 2745293 Website: www.kwa.kerala.gov.in, www.etr

AngelOne

Angel One Limited

Read, Office & Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093 Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609

Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

Extract of the Statement of the unaudited consolidated financial results for the quarter ended 30 June 2024

					. In million)
Sr.	Particulars		Quarter Ende	t	Year Ended
No.		30 June 2024 (Unaudited)	31 March 2024 (Audited)	30 June 2023 (Unaudited)	31 March 2024 (Audited)
1	Total Revenue from operations	14,054.54	13,572.76	8,075.05	42,716.84
2	Profit before tax	3,968.34	4,587.86	2,967.02	15,137.30
3	Loss after tax from discontinued operations	(0.12)	(0.12)	(0.20)	(0.61)
4	Profit for the period	2,927.26	3,399.42	2,208.05	11,255.28
5	Total Comprehensive Income for the				
	period	2,915.42	3,395.27	2,198.04	11,235.20
6	Equity Share capital	900.88	840.08	838.19	840.08
7	Other Equity	47,386.50	29,545.95	22,852.81	29,545.95
8	Earnings per equity share (FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS from continuing operations	32.55	40.48	26.39	134.22
	Diluted EPS from continuing operations	31.95	39.76	26.00	131.82
	Basic EPS from discontinued operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)
	Diluted EPS from discontinued operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)
	Basic EPS from continuing and				
	discontinued operations	32.55	40.48	26.38	134.21
	Diluted EPS from continuing and				
	discontinued operations	31.95	39.76	25.99	131.81
	Debt Equity Ratio	0.47 Times			0.83 Times
	Debt Service Coverage Ratio	8.88 Times			12.99 Times
	Interest Service Coverage Ratio	8.2 Times			12.18 Times

Extract of the Statement of the unaudited standalone financial results for the

Sr.	Particulars	0	Quarter Ende	t	Year Ended
No.		30 June 2024 (Unaudited)	31 March 2024 (Audited)	30 June 2023 (Unaudited)	31 March 2024 (Audited)
1	Total revenue from operations	13,944.25	13,469.94	8,025.98	42,466.52
2	Profit before tax	4,001.25	4,633.61	2,941.77	15,185.21
3	Profit for the period	2,973.31	3,460.16	2,189.91	11,330.67
4	Total Comprehensive Income for the period	2,961.93	3,455.99	2,180.15	11,311.03
5	Equity Share capital	900.88	840.08	838.19	840.08
6	Other Equity	47,042.48	29,155.42	22,365.48	29,155.42
7	Earnings per equity share (FV Rs. 10 each) (not annualised for interim period)	·		, i	
	Basic EPS	33.06	41.20	26.17	135.11
	Diluted EPS	32.45	40.47	25.78	132.70

The above is an extract or the detailed format of adulted consolidated and standarder linancial results for the quarter ended on 30 June 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Result for the quarter ended on 30 June 2024 is available on the website of National Stock Exchange of India i.e. ww.nseindia.com and BSE i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.angelone.in

For Angel One Limited Naheed Patel

Company Secretary and Compliance Office ACS: 22506



A ANJANI PORTLAND CEMENT LIMITED Corporate Identity Number (CIN): L26942TG1983PLC157712 Registered Office: #6-3-553, Unit No. E3 & E4, 4th Floor,

Quena Square Off: Taj Deccan Road, Erramanzil, Hyderabad, Telangana – 500 082 Tel No.: +91 40 2335 3096/3106

Website: www.anjanicement.com | Email Id: secretarial@anjanicement.com NOTICE OF 40TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 40th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, August 9, 2024 at 12:30 P.M. (IST) through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM dated July 10, 2024. The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year 2023-24 on Monday, July 15, 2024, only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and No.17/2020 dated April 13, 2020, General Circular Nos.20/2020 dated May 5, 2020, No.10/2022 dated December 28, 2022 and other subsequent circulars, the latest being No.09/2023 dated September 25, 2023 giving "Clarification on holding of Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM)' issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") which have permitted the holding of the AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue read with Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by Securities Exchange Board of India ("SEBI Circulars") granting permission to

n compliance with the aforesaid MCA/SEBI Circu ilars, the 40th AGM of the Company is scheduled to be held through VC /OAVM. In accordance with the Secretarial Standard-2 ("SS-2") on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI) read with Guidance/Clarification dated April 15, 2020 issued by ICSI, the proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SS-2, the Company is providing the facility to cast vote by electronic mode through its RTA, M/s.KFIN Technologies Limited on all the resolutions set out in the Notice of AGM.

The details of the facility are given hereunder:

- 1. Date of completion of electronic dispatch of the AGM notice: July 15, 2024 2. Date and time of commencement of remote e-voting: Tuesday, August 6,
- 2024 from 9:00 a.m. (IST) 3. Date and time of end of remote e-voting: Thursday, August 8, 2024 upto
- 5:00 p.m. (IST)
- 4. The cut-off date as on which the eligibility of shareholders to vote shall be
- reckoned: Friday, August 2, 2024 5. Remote e-voting by electronic mode shall not be allowed beyond 5:00 p.m.
- (IST) on Thursday, August 8, 2024. 6. The shareholders who have cast their vote through the remote e-voting facility may participate in the AGM but shall not be allowed to vote again a the AGM. Shareholders who could not vote through remote e-voting may do the e-voting at the AGM. The shareholders whose names are recorded in the Register of Members or in the list of Beneficial Owners provided by
- e-voting or voting in the AGM. 7. The shareholders can cast their vote on a resolution only once and shall not be allowed to change it subsequently. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM and for participation in the

depositories as on cut-off date are only entitled to avail the facility of remote

8. Shareholders who have not registered their e-mail address may temporarily get their e-mail address and mobile number registered with the Company's RTA, by sending email to einward.ris@kfintech.com o secretarial@anjanicement.com

AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice

- 9. Any individual or non-individual shareholder who acquire shares of the Company and becomes a shareholder of the Company after sending of the notice and hold shares as of the cut-off date, may obtain the login ID and Password by sending a request at evoting@kfintech.com or secretarial@anjanicement.com. However, if he/she is already registered with Company's RTA for remote e-voting then, he/she can use his/her existing User Id & Password for casting the vote.
- 10. The Notice of the AGM, along with the procedure for e-voting, has been sent to all shareholders electronically and the same is also available on the website of the Company at www.anjanicement.com and the website of Company's RTA at https://evoting.kfintech.com
- 11. The Company has appointed M/s. D. Hanumanta Raju & Co, Practicing Company Secretaries, as Scrutinizer for the e-voting process

For any further queries/ grievances connected with the electronic voting, you may refer "Frequently Asked Questions" ("FAQ") and e-voting User Manual for shareholders at https://evoting.kfintech.com, or contact Company's RTA, at 1800-309-4001 (toll free) or Mr. Veeda Raghunath, Manager-Corporate Registry at KFIN Technologies Limited, Karvy Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500 032, Telangana, Tel +91-40-67161767, e-mail id: raghu.veedha@kfintech.com

> By Order of the Board of Directors For Anjani Portland Cement Limited

Date: July 15, 2024

Place: Hyderabad

Place: Kolkata Company Secretary Date : July 15, 2024 Membership No. A41513

Subhanarayan Muduli

SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED

Registered office: 302-303, A Wing The Qube, CTS No. 1498, A/2, Marol, Andheri (East), Mumbai 400 059; (T): 91-22-40381888 (F): 022- 40381850;

(E): investor@safari.in | (W): www.safaribags.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting ("AGM") of the Member of Safari Industries (India) Limited ("Company") will be held on Wednesday, 7" Augus 2024 at 2:30 pm (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM") to transact the businesses as set out in Notice of the AGM.

Please note that pursuant to Ministry of Corporate Affairs General Circular No. 09/202: dated 25" September 2023 read with General Circular Nos. 14/2020 dated 8" April 2020 17/2020 dated 13th April 2020, 20/2020 dated 5th May 2020 and 10/2022 dated 28 December 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October 2023 read with SEB Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, SEBI/HO/CFD CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/6; dated 13" May 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5" January 202; issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEB Circulars"), the AGM of the Company is proposed to be held through VC/ OAVM.

The electronic copies of Annual Report for FY 2023-24 and Notice of 44th AGM ("Notice" have been sent on 15th July 2024 to all the Members, whose email IDs are regis the Company/RTA/ Depository Participant(s).

The Annual Report for FY 2023-24 and Notice of 44th AGM of the Company is available and can be downloaded from the Company's website at <u>www.safaribags.com</u>, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited a www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Nationa Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-ol date i.e. Wednesday, 31st July 2024 may cast their vote electronically on the businesses se out in the Notice through electronic voting system of NSDL. All the Members are hereby

- 1. The businesses as set out in the Notice, may be transacted through remote e-Voting of e-voting system at AGM;
- 2. The remote e-Voting shall commence on Sunday, 4th August 2024 (9:00 am IST) and ends on Tuesday, 6th August 2024 (5:00 pm IST);
- Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of Notice and holding shares as of cut-off date i.e. Wednesday 31st July 2024 may obtain the login ID and password by sending a request a evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote 6 Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- Members may note that; a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after $5:00\,\mathrm{pm}$ on Tuesday, 6^n August 2024 and once vote on a resolution is cast by Membe the Member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for e-votin electronically will be made available during the AGM; c) the Members who have cas their vote by remote e-Voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again and d) a person whose name is recorded in Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by depositories as on cut off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e-voting at the AGM.
- . The detailed procedure and instructions for remote e-Voting and e-voting during AGM are given in the Notice.
- In case of queries related to remote e-Voting/ e-voting during AGM/ conduct of AGM through VC/OAVM, Members may refer to Frequently Asked Questions ("FAQs") and evoting user manual for shareholders available at the downloads section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL, 4 Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lowe Parel, Mumbai 400013; Email: evoting@nsdl.co.in; Telephone No. 022 48867000/02/24997000 or write to the Company at investor@safari.in.
- Members holding shares in physical form are requested to register/ update their e-mai address and bank details with Adroit Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company and Members holding shares in the dematerialized forn are requested to register/ update the e-mail address and bank details with their concerned Depository Participant. Additionally, Members may intimate the e-mai address along with their respected Client ID and DP ID/Folio No. by letter/e-mail to the Company at investor@safari.in.

BY THE ORDER OF THE BOARD OF DIRECTORS For SAFARI INDUSTRIES (INDIA) LIMITED

RAMEEZ SHAIKH

*Source: Euromonitor International Limited; Personal Accessories 2024 ed; Luggage category; gbn; all retail channel, value rsp terms; 2023 data

PALASH SECURITIES LIMITED

CIN - L74120UP2015PLC069675 REGD. OFFICE - P.O. HARGAON, DIST. SITAPUR (U.P.), PIN - 261 121 Phone No.: (05862) 256220-221; Fax No.: (05862) 256 225 E-mail: palashsecurities@birlasugar.org; Website: www.birla-sugar.com

Notice is hereby given that the Tenth Annual General Meeting ("AGM") of Palash Securities Limited (the "Company") will be convened on Friday, August 9, 2024 at 11:00 a.m. (IST) through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs', General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020 and 09/2023 dated September 25, 2023 and other circulars issued in this respec ("MCA Circulars") and further Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular dated October 7, 2023 ("SEBI Circular") without the physical presence of the Members at a common venue, to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM through www.evoting.nsdl.com using their login credentials and selecting EVEN of embers attending the Meeting through VC/OAVM shall be counte for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act

2. In compliance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 will be sent only by electronic mode to those shareholders whose email addresses are registered with the Company / Depositories. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email address and mobile numbers with their relevant depositories through their Depository Participant and shareholders holding shares in physical mode are requested to furnish details to the Company's Registrars and Transfer Agents, Link ntime India Private Limited ("RTA") as instructed at www.linkintime.co.in. The Notice of 10th AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 will also be available on the Company's website at www.birla-sugar.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com respectively, and on the website of $National\ Securities\ Depository\ Limited\ ("NSDL")\ at\ \underline{www.evoting.nsdl.com}.$

. Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/ Depository can obtain Notice of the 10th AGM Annual Report and/or login details for joining the 10th AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending scanned copy of the following documents by

email to palashsecurities@birlasugar.org or kolkata@linkintime.co.in. a. a signed request letter mentioning your name, folio number and complete

b. self attested scanned copy of the PAN Card; and

c. self attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

. Members holding shares in dematerialised mode, who have not registered updated their email addresses with their Depository Participants, are requested to register / update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.

Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) read with Regulation 42 of the Listing Regulations, the Share Transfer Registers of the Company shall remain closed from Saturday, August 3, 2024 to Friday, August 9, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

. Manner of casting vote(s) through e-voting:

a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set

out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). b) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at

www.birla-sugar.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. c) The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM.

d) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company / RTA Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM.

e) The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in the compliance with the MCA circular/s and the SEBI circulars.

For Palash Securities Limited

Vikram Kumar Mishra Company Secretary

अमरावती: नालावाडा गावात ढग्फुटी सदृश पाऊस

अमरावती, दि.१५ सापडलेला ः दर्यापूर तालुक्यातील तालुक्यात नालवाडा येथे रविवारी आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान आहे. सदर पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये शिरले आहे. सलग दोन तास पाऊस कोसळला.

शेतकऱ्यांच्या शेती पाण्याने तुडुंब भरल्याने सगळीकडे जलमय झाले आहे. तसेच अनेकांचे पीक खरडून गेले आहेत. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालेला आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली तिबार पेरणीच्या खर्चामुळे शेतकरी सध्या संकटात

रोज वाचा

दै. मुंबई

लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री.

संजय विश्वनाथ दळवी हे खोली क्र.डी-२

गोराई(२) राजदीप को-ऑप.हौसोलि., प्लॉट

क्र.१८९, आरएससी-५०, गोराई(२), बोरिवली

(पश्चिम), मुंर्ब-४०००९१ (यापुढे सदर खोली

जागा) या जागेचे मुळ प्राप्तकर्ते/मालक आहेत**,**

जे त्यांना म्हाडा/डब्ल्युबीपीद्वारे देण्यात आली होती.

न्याअर्थी **श्री. संजय विश्वनाथ दळवी** यांना

म्हाडा/डब्ल्युबीएद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र हरवले

आहे आणि याबाबत लापता नोंद क्र.७८०५१/

२०२४ अंतर्गत दिनांक १३.०७.२०२४ रोजी

बोरिवली पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली.

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस सदर

खोली जागा किंवा भागावर वारसाहक्क/कायदेशीर

वारसदार हक, ताबा, विक्री, भाडेपट्टा, तारण

अधिभार, बक्षीस, न्यास, मालकी हक्क, परवाना

कायदेशीर हक्क, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे

काही दावा, अधिभार, अधिकार, हक्क, हित

असल्यास त्यांनी खाली नमद केलेल्या पत्त्यावर

खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सचना प्रकाशन

तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे

समजले जाईल की. कोणताही दावा नाही किंवा

दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहे

सही/-

(डी. एस.शेखावत)

विकल उच्च न्यायालय

बोरिवली (प), मुंबई-४०००९२.

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कलविषयात येते कि सदनिका न

१०, दुसरा मजला, बि. नं. एफ-३, क्षेत्र ५०५ चौफुट

हणजेच ४६.९३ चौमी बिल्टअप, समर व्हिला क

ऑप हो सो लि., सर्वे ५१ ते ५७ (पार्ट) आणि १०१/२ (पार्ट), मौजे उमेळे, डायस अँड परेरा नगर,

नायगाव (प.), ता. वसई, जि. पालघर हि मिळकत

श्री प्रमोद धनाजी शिर्के यांच्या मालकी व

कब्जेवहीवाटीची होती. ते अविवाहित असून दि.

१४/०९/२०२२ रोजी मयत झाले आहेत. त्यांचे वडील

श्री धनाजी यशतंत शिर्के त त्यांची आई श्रीमती

आनंदीबाई धनाजी शिर्के हे अगोदरच मयत झाले

असून त्यांच्या पश्च्यात श्री सुरेश धनाजी शिकें

(भाऊ) (आधार क्र. ९६४४ ७३६६ ६४४२) हा

तरी या मिळकती संदर्भात जर कोणीही इसमांच

व्यक्ती, फर्म, कंपनी, बँक (बॅसिन कॅथोलिक कंपनी

बँक लिमिटेड वगळता) इत्यांदींचा विक्री,

गहाणवट, बक्षिसपुत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे

हक्काने एखाटा बोजा असल्यास तो त्यांनी सदर

जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे

आत् लेखी काग्दोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित

स्वाक्षिकारांना मे एस पी कन्सलटंट अनिता

शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर,

वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यावर कळवावा,

नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही

प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला

आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद

जाहिर सुचना

माझे अशील श्री. विनय गंगाधर साळवी, राहणार : ९५/५, डॉ.

आंबेडकर रोड, डॉ. आंबेडकर पुतळ्यासमीर, खार (पश्चिम),

मुंबई ४०० ०९२, यांच्या वतीने जाहिर सुचना देण्यात येत आहे. माझे सदरह् अशील स्वतः आणि त्यांचा मुलगा श्री. संकेत

विनय साळवी (मृत) हे धर्वेश ग्रॅड सहकारी गृहनिर्माण संस्था

मर्या., जिचा पत्ता : ४ था रस्ता, खार (पश्चिम), मुंबई ४०० ०७२, या संस्थेचे कायदेशीर संयुक्त सभासद आहेत व सदर संस्थेच्या

इमारतीमधील क्र. १९०३ या सदनिकेचे धारक आहेत (यापुढे

''सदर सदनिका'' म्हणून संबोधले जाईल). माझे अशील यांचा सदरह् मुलगा श्री. संकेत विनय साळवी याचे दिनांक २२.०४.२०२१

रोजी मुंबई येथे निधन झाले असून त्याच्या पश्चात माझे अशील

यांची सून श्रीमती सुवर्णप्रभा संकेत साळवी, त्याची कायदेशीर पत्नी ही एकमेव वारस/प्रतिनिधी आहे आणि माझे अशीलांच्या

सदर मुलाच्या मृत्यूपश्चात, त्याची सदरह पत्नी म्हणजेच माझे अशीलांची सुन श्रीमती सुवर्णप्रभा संकेत साळवी आणि त्याची आई म्हणजेच माझे अशील यांची पत्नी सौ. अश्विनी विनय

साळवी यांनी सदर सदनिकेतील त्यांचा ह**ऋ/हिस्सा दिनां**क २६.०७.२०२३ रोजीच्या नोंदणीकृत हक्कसोड पत्रानुसार माझ्या अशीलांच्या नावे सोडला, त्याग केला, माफ व समर्पित केला

आहे आणि आता माझे अशील हे सदर सदनिकेचे एकमेव मालक,

. इदार, ताबेदार आणि सदर संस्थेचे एकमेव सदस्य आहेत.

-तरी याद्धारे सुचना जाहिर करण्यात येते की, सदर सदनिकेबाब

कोणत्याही व्यक्तीचा विक्री, अदलाबदल, बक्षिस, गहाण, कर्ज,

उसनवार, प्रभार, न्यास, उत्तराधिकार, भाडे करार, ताबा, धारणा अधिकार, अधिकारपत्र किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात

कोणाताही द्वावा किंवा हरकत असल्यास, तसे त्यांनी त्या

संदर्भातील लेखी स्वरूपात सदर सोसायटी व इतर संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर सुचनेच्या दिनांकापासून

१४ दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रांसह कळवावे, अन्यथा

सदर सदनिकेबाबत कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा

एम.एम.साळगांवकर बी.एल.एस.एल.एल.बी.

वकील, उच्च न्यायालय

कार्यालय : गणेश टायपिंग सेंटर

वांद्रे न्यायालयासमोर, प्रा.अ.का.मार्ग,

वांद्रे-पूर्व, मुंबई ४०० ०५१

दावा/ अधिकार नाही, असे समजले जाईल.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १६.०७.२०२४

अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो

दिनांक: १६.०६.२०२४

एकमेव वालीवारस आहे.

ता. १६.०७.२०२४

अनेक ठिकाणी असे नुकसान झालेले आहे. मात्र शासन शेतकऱ्यांच्या समस्या दूर करतील का? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल का? दर्यापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या आढावा घेतील का हे पाहणे गरजेचे ठरते.

असे असले तरी अजूनही दर्यापूर, पेठ इतबारपूर पनोरा, जाहनपूर, इटकी, नाचोना, लेहेगाव या भागात अति अल्प पाऊस झाला आहे येथील शेती पिके पावसाची वाट बघत आहेत. या भागात खुप कमी पाऊस झाल्याने शेतकरी पिके वाचवण्यासाठी करत आहेत.

PUBLIC NOTICE

Adv, V. P. Sonowa Before The Motor Accidents Claims Tribunal Dhule, At Dhule Exh-23/D M.A.C.P.NO 647/2019 1) Rajendra @ Jitendra Baliram Ahire Age- 33 Occu. Agriculture R/o. Dhogde shivar tal. sakri

Exh-23/D M.A.C.P.NO 696/2019 1) Baliram Gajmal Ahire -Petitione Ŕ/o. Dhogde shivar tal. sakri Dist-Dhule

V/s 1 Mahammad Sohel Ajit Ahemad Age - 41 prof.-Driver, R/o: Tata Nagar kina Market Mehmood shop. Govandi-Murnbai-400048

2 Faijan Faiyaj Age 48 Prof. Truck owner R/o: Tata Nagar kina market. Mehmood shop Govandi -Mumbai - 400043 -Respondan

Whereas the application has peen made by the applicants clamming compensation U/s 166 & 140 of M. V. Act 1988 in respect of an accident of the name no any contention to make against the award of compensation. Giver under my hand & Seal of the tribunal this 27-6-2024 Day of

duplicate share certificate to the said society The society hereby invites claims and biections from claimants/ objectors for uance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the ublication of this notice, with the copies of

such documents and other proofs in support

of her claims/ objections for issuance of said

Share certificate to the Secretary of the said

society. If no claims/ objections are received

rithin the stipulated period, the Society shall

be free to issue duplicate share certificate in

such manner as is provided under the Bye

Laws of the Society. Similarly, the claims/ objections, if any, received by the society

shall be dealt with in the manner provided in

महाराष्ट्र शासन

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी,

मंबर्ड शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला.

जुने जकात घर,शहिद भगतिसंग मार्ग, फोर्ट.

मंबई-४००००१.

EMAIL ID-addcollmumbai@gmail.con

PH. NO- (022) 22890093

<u>जाहिर नोटीस</u>

सक्षम प्राधिकारी ०१ झो.पु.प्रा विभाग व्

शिवनेरी सह. गृह. संस्था, ग.द. आंबेडकर मार्ग,

काळाचौकी, मुंबई ४०००३३. **...(प्रतिवादी क्र.२**)

सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्या

येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपई

(सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९

मधील कलम[ँ]३५ अंतर्गत मा. अपर जिल्हाधिकार्र

तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला

जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबः

४००००१ येथे झोपडीवर नावात बदल करणेका

अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपीट

प्रकरणी प्रतिवादी क्र. ०२ केले आहे. प्रकरणी दि

२५.०६.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथ

अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढीत

सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत

करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील

सुनावणी दि. २३.०७.२०२४ रोजी सकाळी ११.३८

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०२ असून

सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात

येते की, आपण नियोजित सुनावणी दि

२३.०७.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबइ

शहर यांचे दालनात उपस्थित / हजर राहन. आपर्ल

बाज मांडावी. उपरोक्त नमद केलेल्या दिवशी आप

स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित

न राहिल्यास, आपणास काँहीही सांगावयाचे नाही

असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात

अपर जिल्हाधिकारी कार्यालय

मुंबई शहर

वाजता निश्चित केली आहे.

येईल. यांची नोंद घ्यावी.

राजकुमार जुनीलाल जैस्वाल **विरुध्द**

शोभा नामदेव आदाटे,

Secretary For and on behalf of Harshgiri Chs Ltd

...अपिलार्थ

under the bye-laws of the Society.

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that

original share certificate No. 109 having

distinctive nos, from 541 to 545 in the name

of Mr. Aniruddha Sawant and Mr. Mr. Pete

John Noronha a bonafide members of

HARSHGIRI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. having address at C/702, HARSHGIRI CHS Ltd., situated at Shiv

Vallabh Road, Rawalpada Dahisar (East)

Mumbai 400 068 have been lost / misplaced

The Co-owner Mr. Peter John Noronh

expired on 30.08.2023. Mr. Aniruddha

Sawant who is son in law of the deceased

and co-owner of the said flat reported that he

could not find the said share certificate No.

109 having Five shares of Rs. 50 each bearing distinctive Nos. **541 to 545** issued by

the said society. He is applying for th

specified in sec. 166 of motor vehicles act against Opponent No 1 including you No. 2 the Owner of You deliberately time to time Avoid service of the Notice intentionally. Therefore you are informed by this legal "Public Notice" that vou Opp. No1 to 2 yourself or through advocate without fail shall Remain present before motor acciden claims tribunal Dhule, Dist. Dhule (Maharashtra) On 7/8/2024 at about 10:30 am if you Fail on to appear On this date, the tribunal will proceed exparte against You On the presumption that you have

Jr. Clerk Stamp Suprentendant (Judi)
Motor accident claims
Dist.Court Dhule TribunalDhule, Dist.Dhule (Maha.

PUBLIC NOTICE

MR. BIPINCHANDRA (BIPINBHAI) JAMNADAS KANANI was the original joint member of "Shree Chanakya Co-operative Housing Society Limited" situated at New Link Road, Panchsheel Enclave Mahavir Nagar, Near Gaurav Heights, Kandivali (West), Mumbai 400067 and was the owner of the Flat No. 1B/02 on Ground Malad Geeta Mauli CHSL., MR. BIPINCHANDRA (BIPINBHAI) JAMNADAS KANANI (Owner of 50% undivided share) died on 04.02.2024 at Mumbai.

Vide Registered Release deed dated 09.07.2024, the other legal heirs have released all their undivided right in respect of said Flat in favour of MR. CHIRAG BIPINCHANDRA(BIPINBHAI) KANANI and he became 50% owner of the said Flat. Now he has applied for transfer.

Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said flat and/or in the said share certificate by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the said flat and my client shall accordingly proceed to complete the process of transfer.

Place: Mumbai Date: 15th July, 2024

Mrs. Sneha S. Desai (Advocate) Shop No.4, Victoria C.H.S.L.. Ext. Mathuradas Road, Kandivli (W), Mumbai- 400067. Email:snehansudesai18@gmail.com

Mob: 9022161620

८:२ व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: डिजीपी हाऊस, पाचवा माळा, ८८-सी, ओल्ड प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५. सीआयएन: एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४ टेलि: ०२२-६६५३९००० फॅक्स: ०२२-६६५३९०८९

ई-मेल <u>-investor-help@vipbags.com;</u> वेबसाइट:www.vipindustries.co.in

५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर

सचना याद्वारे देण्यात येत आहे की. एजीएम सचनेत नमद साधारण व विशेष विषयांवर कोर्पोरेट व्यवहार २१/२०२१, ०२/२०२२ आणि १०/२०२२, ०९/२०२३ दिनांक एप्रिल ८, २०२०, एप्रिल १३, २०२०, मे ०५ , २०२०, जानेवारी १३, २०२१, डिसेंबर १४, २०२१, मे ५, २०२२, डिसेंबर २८ ,२०२२आणि सप्टेंबर २५, २०२३ (या पृढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके म्हणन संदर्भ) रोजीच्या परपत्रिकापर्ततेनसार व्हिडीओ कॉन्फरेन्स (व्हीसी) / अदर ऑडिओ व्हिज्यूअल म्हणजे (ओएव्हीएम) मार्फत विचारविनिमय करण्यासाठी व्ही आय पी इंडस्ट्रीस लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार ०१ ऑगस्ट, २०२४ रोजी संध्याकाळी ५.००वा (भा प्रवे) आयोजित करण्यात येत आहे. तद्रुसार उपोरक्त परपत्रिकापूर्तते प्रमाणे कंपनीने सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थिती शिवाय व्हीसी ओएव्हीएम मार्फत ५७ वी एजीएम घेण्याची निश्चित केली आहे.

वर नमूद एमसीए परपत्रिकाद्वारे भागधारकांना वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रतींचे मुद्रण व वितरणबाब कंपनीला शिथिलता दिलेली आहे. नोंद दिनांक मंगळवार ३०जुलै, २०२४ रोजी डिपॉझिटरी सहभागीदा किंवा कंपनी / निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना एजीएम सूचना तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल ई-मेल पाठविले आहे. उपोरक्त वितरण प्रक्रिया सोमवार १५ जलै. २०२४ रोजी पर्ण करण्यात आली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी रिमोट ई- वोटिंग प्रणाली त्यांचे मत द्यावे, याकरिता एजीएम घेण्याच्या सूचनेचे टीमध्ये पहावे किंवा दिनांक ११) जुलै, २०२४) रोजी मुंबई लक्षदीप (मराठी) आणि बिझनेस स्टॅंडर्ड (इंग्रेजी) मध्ये कंपनीद्वारे प्रकाशित

वृत्तपत्र जाहिरातीचा संदर्भ घ्यावा. कायदाचे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० सुधारित प्रमाणे आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरित प्तर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण (एसएस २) नुसार कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सहाय्याने एजीएम सूचनेत नमूद विषयाकरिता विद्युत स्वरूपाने त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांनी ई - वोटिंग सुविधा प्रस्थावित केली आहे. तसेच कंपनीने एजीएम दरम्यान ई- वोटिंग प्रणालीने मतदानाची (ई - वोटिंग) सुविधा तरतूद केली आहे.

अधिनियमाच्या तरतुदी सहवाच्यात संबंधित नियम यानुसारच तपशील खालीलप्रमाणे एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाज (सामान्य आणि विशेष) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून

(ई- वोटिंग) करता येईल. बी) रिमोटई-वोटिंग सुविधेची सुरुवात शनिवार ३ ऑगस्ट,२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता होईल.

रिमोट ई-वोटिंग स्विधा सोमवार ५ ऑगस्ट,२०२४ रोजी संध्या ५ .०० वाजता संपेल.

डी) रिमोट ई- वोटिंग किंवा एजीएममध्ये संभासदाद्वारे मतदानासाठी निर्धारित पात्रतेकरिता कट - ऑप डेट मंगळवार ३० जुलै, २०२४

सोमवार ५ ऑगस्ट,२०२४) रोजी सायं ५.०० वा (भाप्रवे) नंतर ई-वोटिंग देण्यास मान्यता असणा नाही आणि उपोरक्त तारीख व वेळेनंतर सुविधा बंद केली जाईल. सदस्यांद्वारे ठरावांवर दिलेली मत त्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही. एफ) जर कोणा व्यक्तीने सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असेल

आणि नोंद तारेखला भागधारणा घेतली असेल त्यांनी वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर ई- वोटिंग करिता एनएसडीएल सह ते त्यापूर्वीच नोंद असल्यास त्यानीं त्यांचे मत देण्यासाठी त्यांचा विद्यमानयुजर आयडी व पासवर्ड वापरावा. रिमोट ई - व्होटिंग द्वारे त्याचा/ तिचा मताधिकार वापरल्यानंतरही एखादा सभासद एजीएममध

सहभागी होऊ शकतो परंतु त्यासएजीएमसमयीगुप्तमतदानानेपुन्हात्यांचे मतदेण्यातअनुमतीनसेल. एच) केवळ कट ऑफ डेट रोजीस ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवले असेल तेच रिमोट ई वोटिंग सुविधा वापरण्या

किंवा एजीएममध्ये मतदान करण्यास हक्कदार असतील आय) रिमोट ई - वोटिंग, व्ही सी /ओव्हीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित आणि सर्व सदस्यांना ई - वोटिंग

करिता सविस्तर प्रक्रिया एजीएम च्या सूचनेत नमूद आहे, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएममध्ये नियंत्रणाची सूचन कंपनीचे संकेतस्थळ अर्थात <u>www.vipindustries.co.in</u>वर तसेच स्टॉक एक्स्चेंज म्हणडे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com व www.nseindia.com अनुक्रमे, आणिएनएसडीएलच्या संकेतस्थळ

https://www.evoting.nsdl.com प्रदर्शित केली आहे. के) ई-व्होटिंग बाबत काही तक्रारी असल्यास, सदस्य शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश् आणि <u>https://www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग यूजर मॅन्युअल पाह् शकतात किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. .: 1800-222-990 किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा सभासद श्री आनंद डागा, कंपनी सचिव अँड हेड - लिगल यांच्याशी ५ वा माळ, डीजीपी हाऊस, ८८ सी, जुना प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५ येथे किंवा दूरध्वनी क्र. + ९१ ०२२ ६६५३९००० वर किंवा ई-मेल investor help@vipbags.com येथे संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसा व्ही. आय. पी . इंडस्ट्रीज लिमिटेड करिता आनंद डागा

कंपनी सचिव आणि हेड - लिगल

ठिकाण : मंबई दिनांक : १५ जुलै, २०२४ दिंडोशी मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय व्यावसायिक दावा क्र.१६३/२०२४

एस.एम. स्ट्रक्चरल स्टील प्रा.लि. त्यांचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. दिलीप गंगादास संघवी यांच्यामार्फत

वय समारे वर्षे. उद्योग: व्यवसाय श्री. भाविन मेहता

वय सुमारे वर्षे, उद्योग: व्यवसाय कार्यालयाचा पत्ता :- इबी-५०१, अविराही अपार्टमेंट, एस.व्ही.रोड, बोरिवली (प.), मुंबई ४०००९२

सीईईआर लॅंड डेव्हलपर्स एलएलपी (एम-७८)

प्लॉट क्रमांक २८१/बी१, एलबीएस रोड, भांडुप पश्चिम, मुंबई ४००७८ **आणि** युनिट क्र. २०२, दुसरा मजल गोदरेज कॉलिझियम, एव्हराड नगरच्या मागे प्रियदर्शनी सर्कल जवळ, सायन (पूर्व), मुंबई ४०००२२ **आणि** कॉर्पोरेट कार्यालय - ११०२, सी विंग गोदरेज कोलिझियम, प्रियादर्शनी सर्कलच्या मागे एव्हराड नगर, साय-

सीईईआर लॅंड डेन्हलपर्स एलएलपी (एम-७८) प्लॉट क्रमांक २८१/बी१, एलबीएसरोड, भांडुप पश्चिम, मुंबई ४००७८ **आणि** युनिट क्र. २०२, दुसरा मजल गोदरेज कॉलिझियम, एव्हराड नगरच्या मागे प्रियदर्शनी सर्कल जवळ, सायन (पूर्व), मुंबई ४०००२२ **आणि** कॉर्पोरेट कार्यालय - ११०२, सी विंग गोदरेज कोलिझियम, प्रियादर्शनी सर्कलच्या मार्गे एव्हराड नगर, साय (पूर्व), मुंबई ४०००२२

मोहिउद्दीन, दिनांक २५.०९.२०२४ रोजी यांच्या समक्ष न्यायालय कक्ष क्र.०२ येथे दि. २५.०९.२०२४ रोजी दु.२.४५ वा. सदर न्यायालय चालविले जाईल.

असे की, प्रकरण 'जी' अर्थात दाव्याच्या तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून **२४%** प्रतिवर्ष दराने अधिक , त्याजासह **रु.६,७६,५९१/-** देण्याचे आदेश देण्यात यावेत.

ब) दाव्याची किंमत प्रदान केली जाईल; माझ्या हस्ते व माननीय न्यायालयाच्या शिक्यानिशी दिनांक १८ जून २०२४ रोजी

दिनांक : १६/०७/२०२४ ठिकाण : मुंबई.

निबंधकाकरिता

A AngelOne **Angel One Limited**

CIN: L67120MH1996PLC101709 Regd. Office & Corporate Office : 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri (E) Mumbai-400 093 Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609 Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

Extract of the Statement of the unaudited consolidated financial results for the quarter ended 30 June 2024

Sr.	Particulars		Quarter Ende	t	Year Ended
No.		30 June 2024 (Unaudited)	31 March 2024 (Audited)	30 June 2023 (Unaudited)	31 March 2024 (Audited)
1	Total Revenue from operations	14,054.54	13,572.76	8,075.05	42,716.84
2	Profit before tax	3,968.34	4,587.86	2,967.02	15,137.30
3	Loss after tax from discontinued operations	(0.12)	(0.12)	(0.20)	(0.61)
4	Profit for the period	2,927.26	3,399.42	2,208.05	11,255.28
5	Total Comprehensive Income for the				
	period	2,915.42	3,395.27	2,198.04	11,235.20
6	Equity Share capital	900.88	840.08	838.19	840.08
7	Other Equity	47,386.50	29,545.95	22,852.81	29,545.95
8	Earnings per equity share (FV Rs. 10 each) (not annualised for interim period)				
	Basic EPS from continuing operations	32.55	40.48	26.39	134.22
	Diluted EPS from continuing operations	31.95	39.76	26.00	131.82
	Basic EPS from discontinued operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)
	Diluted EPS from discontinued operations Basic EPS from continuing and	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)
	discontinued operations Diluted EPS from continuing and	32.55	40.48	26.38	134.21
	discontinued operations	31.95	39.76	25.99	131.81
	Debt Equity Ratio	0.47 Times			0.83 Times
	Debt Service Coverage Ratio	8.88 Times			12.99 Times
	Interest Service Coverage Ratio	8.2 Times			12.18 Times

Sr.	r. Particulars Quarter Ended Year E				
No.	, and and	30 June 2024 (Unaudited)	31 March 2024 (Audited)	30 June 2023 (Unaudited)	31 March 2024 (Audited)
1	Total revenue from operations	13,944.25	13,469.94	8,025.98	42,466.52
2	Profit before tax	4,001.25	4,633.61	2,941.77	15,185.21
3	Profit for the period	2,973.31	3,460.16	2,189.91	11,330.67
4	Total Comprehensive Income for the				
	period	2,961.93	3,455.99	2,180.15	11,311.03
5	Equity Share capital	900.88	840.08	838.19	840.08
6	Other Equity	47,042.48	29,155.42	22,365.48	29,155.42
7	Earnings per equity share (FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS	33.06	41.20	26.17	135.11
	Diluted EPS	32.45	40.47	25.78	132.70
The above is an extract of the detailed format of audited consolidated and standalone financial results for the quarter ended on 30 June 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended on 30, June 2024 is available on the website of National Stock Exchange of India is					

ww.nseindia.com and BSE i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.angelone.ii For Angel One Limite

Company Secretary and Compliance Officer ACS: 22506

गणेशप्रसाद सहकारी पतपेढी मर्यादित,

गाळा नं .१, काशिनाथ गडाख पाटील चाळ, सिद्धी गणेश मंदिरासमोर, आर .बी .कदम मार्ग, काजुपाडा, भटवाडी, घाटकोपर (प .), मुंबई - ४०० ०८४ .फोन नं .:- ९३७२७५७४५८

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी जाहीर सूचना

तमाम जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामीनदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, धनको वॅक/संस्थेकडे संरक्षीत तारण/वोजा असलेली खालील नमुद अचल मालमत्ता ज्याचा प्रत्यक्ष तावा **गणेशप्रसाद सहकारी पतपेढी मर्यादित**, काजुपाडा, भटवाडी, घाटकोपर (प ·), मुंबई चे अधिकृत वसली अधिकारी यांनी घेतलेला आहे .संरक्षीत ऋणको **गणेशप्रसाद सहकारी पतपेढी मर्यादित**, काजुपाडा, भटवाडी, घाटकोपर (प .), मुंबई शाखा भटवाडी, घाटकोपर यांना खालील नमूद केलेल्या कर्जदार व जामीनदार यांचेकडून येणे असलेल्या खाली नमूद केलेली रक्कम वसुलीसाठी सदरील संरक्षीत मालमत्ता दि २०/०८/२०२४ रोजी "जञ्ची आहे तञ्ची", "जी काय आहे ती", आणि "जी काय तेथे आहे ती" या तत्वावर विक्रीस काढलेली

तमाम लोकांना जाहीर करण्यात येते की, **गणेशप्रसाद सहकारी पतपेढी मर्यादित**, काजुपाडा, भटवाडी, घाटकोपर(प .), मुंवई या संस्थेचे खालील नामनिर्देशित केलेले सभासद थकवाकीदार आहेत . त्यांच्याकडील थकवाकीची रक्कम वसूल करण्यासाठी त्यांच्या खालील स्थावर मिळकतीचा जाहीर लेलाव त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या वेळी, दिवशी, ठिकाणी होणार आहे . तरी ज्यांना सदर मिळकतीच्या लिलावात वोली वोलून घ्यावयाची असेल, त्यांनी संस्थेशी संपर्क साधून मिळकतीची प्रत व ठिकाण पाहून घ्यावे व लिलावाच्या दिवशी व वेळी उपस्थित राहावे . **श्री : कांतीलाल सहादु चकवे** वसुली अधिकारी, सहकार खाते, मुंबई हे जाहीर लिलावाने विक्री करतील -

इच्छक बोलीधारकांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा . स्थावर मालमूना लिलावादारे विकी करावरान्या मालमूनेना तपुरील खालील प्रमाणे -

अ .	कर्जदाराचे व जामीनदाराचे नाव	लिलाव करावयाच्या स्थावर मालमत्तेचा	सीटीएस नं · /	क्षेञफळ	आकार	लिलाव
क्र .	आणि पत्ता	पत्ता गावाचे नाव व तालुका	रूम नं ·		स्व <i>े</i> पे -	करावयाचा हिस्सा
8		मौजे घाटकोपर, मुंबई (उपनगर), रूम नं .१०३, 'वी' विंग, पहिला मजला, साईछाया सीएचएस, एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था, साविजीवाई फुले नगर, पंतनगर, घाटकोपर (पुर्व), मुंबई - ४०० ०७५ .	सीटीएस नं . १९४ ओ पार्ट	२६९चौ - फुट, कार्पेट, २४ . ९९ चौ . मीटर ३१ . ११ चौ . मी . वांधीव		हिस्सा १०० %

я.	तपशिल	ज्या मालमत्तेचा लिलाव करावयाचा आहे	राखीव किंमत	लिलावाची तारीख, वेळ व
ক ∙		त्या मिळकतीचे वर्णन	अनामत रक्कम (EMD)	जाहीर लिलावाचे स्थळ
			बोली वाढ रक्कम	
१	मागणी नोटीस	मालमत्ता धारकाचे नाव :	<i>ছ</i> . ३१,४७, ००० /–	दि .१०/०८/२०२४ रोजी व
	दि . २०/०८/२०२१	श्रीम . फुलादेवी गुलावराज तिवारी	रू . ३,१४,७00 /-	शनिवार ठीक १२ .१५ वा .
	सांकेतिक तावा	सीटीएस नं १९४ ओ पार्ट रूम नं ११०३, 'वी'	रू.२०,००० /-	पुढील लिलाव
	दि .२०/१०/२०२१	विंग, पहिला मजला, साईछाया सीएचएस,		दि .१०/०९/२०२४
	प्रत्यक्ष तावा दि .	एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था,		वार मंगळवार व
	२१/0६/२०२३	चतुः सिमा वर्णनः		दि .२८/०९/२०२४ रोजी व
	संस्थेस कर्ज येणेवाकी रक्कम	पुर्व : रूम नं ११०२ हेमंत गोलाईत		शनिवार वेळ दुपारी
	रू.५६,८२,७५६/-	पश्चिम : रूम नं ११०४ चंदन गुप्ता		ठीक १२ .१५ वाजता
	दि . २२ /०५ /२०२४ अखेर	दक्षिण : ए विंग		संस्थेचे कार्यालय
		उत्तर : रूम नं २१११ सोसायटी ऑफिस		भटवाडी, घाटकोपर (प .),
		मालमत्तेवर असलेला इतर बोजा :		मुंबई येथे
		माहित नाही .		_

जास्तीत जास्त वोली वोलणाऱ्यास **दि १०/०८/२०२४** रोजी वार शनिवार ठीक १२ .१५ वाजता **व सदर दिवशी लिलाव बोली न लागल्यास पुढील** फिरिललाव दि १०/०९/२०२४ रोजी वार मंगळवार ठीक १२ १५ वाजता आणि **अंतिम लिलाव दि २८/०९/२०२४** रोजी वार शनिवार ठीक १२ -१५ **गणेशप्रसाद सहकारी पतपेढी मर्यादित**, काजुपाडा, भटवाडी, घाटकोपर $(\mathtt{v}\cdot)$, मुंबई या संस्थेचे वरील कार्यालय येथे **श्री कांतीलाल सहादु** चकवे वसुली अधिकारी, सहकार खाते, मुंबई हे जाहीर लिलावाने विक्री करतील .

उपरोक्त नमूद मालमत्तेची पाहणी खालील सही करणार यांचे पुर्वपरवानगीने वि.०४/०८/२०२४ ते वि.०९/०८/२०२४ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत करता येईल - विक्रीच्या तपशीलवार शर्ती आणि अटीं संस्थेच्या नोटीस वोर्डावर लावण्यात आलेल्या आहेत - तसेच लिलाव चालू

राखन ठेवला .

ः लिलावाच्या अटी व शर्तीचे वाचन लिलावाच्या वेळी करण्यात येईल :

. लिलावापूर्वी कर्ज खाते बंद झाल्यास लिलाव रद्द केला जाईल .

· येणे रकमेचा विचार करून मालमत्तेची विक्री केली जाईल ·

दिनांक : ११/०७/२०२४ ठिकाण : मुंबई

AngelOne

एंजल वन लिमिटेड

सीआयएन : U67120MH1996PLC101709 नोंदणीकृत कार्यालय व कॉर्पोरेट कार्यालय: ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. दूर.:०२२ - ४००० ३६००, फॅक्स:०२२-३९३५७६९९ वेबसाइट: <u>www.angelone.in</u>, ई-मेल: investors@angelbroking.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) या माध्यमातून आयोजित करण्यात यावयाच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भातील माहिती

यादारे सचित करण्यात येत आहे की. कंपनी कायदा. २०१३ च्यासर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. २१/२०२१, दि. १४.१२.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२० सहवाचन सर्वसाधारण गरिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क. १०/२०२२. दि. २८.१२.२०२२ व सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक दि. १२.०५.२०२०, दि. १५.०१.२०२१, दि. ०५.०१.२०२३ व ०७.१०.२०२३ ('सेबी परिपत्रक') यांच्या अनुपालनांतर्गत एजीएम आयोजित करावयाच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्याकरिता एंजल वन लिमिटेडची ("कंपनी") २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ०९.०८.२०२४ रोजी स. १०.३० वा. (भा. प्र. वे.) व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

सदर एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्यासभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी मार्टिसिपंट्स/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा सर्व सभासदांना २८ व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आलेल्याआहेत व याचीही नोंद घ्यावी की कंपनी वित्तीय वर्ष २०२४ च्या वार्षिक अहवालाच्या प्रती केवळ इलेक्टॉनिक स्वरूपात पाठवण्याच्या विचारात आहे.

सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.angelbroking.com</u> वर तसेच एनएसडीएलची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वर वतसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स अर्थात <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी सभासदानी ई–मेल पत्ते नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप:

ज्या सभासदांनी अजूनही आपले ई–मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत करण्यासाठी खालील निर्देशित प्रक्रियेचे पालन करावें :

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे ई-मेल पाठवन कंपनीच्या आरटीए यांना विनंती पाठवावी

डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासटांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस **('डीपीज**'

परोक्ष ई-मतदान वा एजीएमदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान करण्याचे स्वरूपात : सभासदांना परोक्ष ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात

डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल व सीडीएसएल यांच्या माध्यमातन लॉग इनसंबंधित कोणत्यार्ह तांत्रिकी मुद्द्यांकरिता डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या व्यक्तीगत भागधारकांकरिता हेल्पडेस्क

असेल

लॉग इनचा प्रकार	हेल्प डेस्कचा तपशील
एनएसडीएलकडे डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटीज् धारक असलेले व्यक्तिगत भागधारक	लॉग इन मध्ये कोणतीही तांत्रिकी अडचण असलेले सभासद <u>evoting@nsdl.com</u> येथे विनंती पाठचून किंवा टोल फ्री क्र. : ०२२ - ४८८६ ७००० वर संपर्क साधून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतील.
सीडीएसएलकडे डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटीज् धारक असलेले व्यक्तिगत भागधारक	लॉग इन मध्ये कोणतीही तांत्रिकी अडचण असलेले सभासद helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्र. १८००२२५५३३ वर संपर्क साधून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतील.

कंपनी सभेदरम्यान ई-मतदानाची सुविधासुद्धा उपलब्ध करून देत आहे. एजीएमपूर्वी परोक्ष ई-मतदान एजीएमदरम्यान ई-मतदानाची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल एंजल वन लिमिटेड करिता

सही/-नाहीद पटेल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

एसीएस: २२५०६

दिनांक : १५.०७.२०२४

ठिकाण : मुंबई

J TJSB SAHAKARI नोंदणीकृत कार्यालय : टीजेएसबी हाऊस, प्लॉट नं बी ५, रोड नं. २, वागळे इंडस्ट्रियल ईस्टेट, ठाणे BANK LTD. MULTI-STATE SCHEDULED BANK (पश्चिम) - ४००६०४. फोन : ०२२ - ६९३६ ८५००.

मुख्य वसुली कार्यालय : तिसरा मजला, मधुकर भवन, रोड नं १६, वागळे इंडस्ट्रियल र्डस्टेट, ठाणे (पश्चिम)– ४००६०४. फोन : ०२२–६९९७ ८५००.

जाहीर लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वयं नियुक्त केलेल्या बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून खालील कसूरवार कर्जदाराविरुध्द टीजेएसबी सहकारी बँक लि. ने वसुली कारवाई सुरू करून सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अन्वये **०२.०८.२०१९ रोजी मागणी सूचना i. सौ. स्नेहा संतोष** चाळके ii. श्री. सतोष जगन्नाथ चाळके आणि इतर याना जारी केली.

कर्जदार, गहाणदार आणि जामीनदार निर्धारीत मुदतीत सदर मागणी सूचनेत नमुद केल्याप्रमाणे दि. ०१.०८.२०१९ <mark>पासूनच्या पुढील व्याजासह ३१.०७.२०१९ रोजीच्या</mark> रु.१०,८७,७०३.०० (रुपये दहा लाख सत्त्याएँशी हजार सातशे तीन मात्र) रकमेची परतफेड केलेली नाही. म्हणून **प्राधिकृत अधिकाऱ्यानी** सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये खाली वर्णन केलेल्या **स्थावर मालमत्तेचा कब्जा घेतला.**

मी, निम्नस्वाक्षरीकार, टीजेएसबी सहकारी बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून विहित कायद्यात नोंदविल प्रमाणे निविदा मागवून **''जशी आहे तशी'' जंगम मालमेत्तेशिवाय** कर्जाच्या वसूलीसाठी सदर मालमत्ता विकण्याचे ठरविले आहे.

कर्जदार/ जामीनदार/ गहाणदार यांचे नाव	स्थावर मालमत्तेचे वर्णन
१. सौ. स्नेहा संतोष चाळके कर्जदार आणि गहाणदार	आलोंदा—साजण ता पंचायत समिती विक्रमगड, जि ठाणे येथील गट नं ३५पी, गट नं ३६, गट नं ४९, ग
२. श्री. संतोष जगन्नाथ चाळके कर्जदार आणि गहाणदार	नं. ४२/३ आणि गट नं. ४४/पी पैकी प्लॉट नं.५३ ५४, ५५, ५६, ५७, ५८ आणि ५९ एकूण क्षेः
३. श्री. शैलेश एकनाथ चाळके	२०९२ चौ.मी. यावर बांधलेल्या नीळकंठ ब
जामीनदार	बिल्डिंग मधील फ्लॅट न बी-३०६, तिसरा मजला चट्ड् क्षेत्र अंदाजे ३५० चौ.फू. म्हणजेच ३२.५
(मुख्य वसुली विभाग) कर्ज खाते क्र. 1/SSR-200916 & 1/SSR/200917	चौ.मी. बिल्ट अप अधिक टेरेस चटई क्षेत्र ३५ चौ.फू. म्हणजेच ३२.५२ चौ.मी. म्हणजेच एकू चटई क्षेत्र ६५.०५ चौ.मी. (प्रपोर्शनेट सामान्य क्षेत्र आणि बाल्कनी सह)
तिलावाचे ठिकाण : टीजेएसबी सहकारी बँक ति. मधुकर भवन, रिकव्हरी डिपार्टमेंट, तिसरा मजला, वागळे ईस्टेट, रोड नं. १६, ठाणे	राखीव किंमत रु. ६,३७,४७०.०० इसारा अमानत रक्कम रु. ६३,७४७.००

मालमत्तेच्या निरीक्षणाचे दिनांक ३१.०७.२०२४ स. ११ ते दु. २ या वेळेत मालमत्तेच्या लिलावाचा दिनाक ०५.०८.२०२४ दुपारी १२ वाजता अटी व शर्ती :-

(पश्चिम)- ४००६०४.

चाळके आणि श्री. संतोष जगन्नाथ चाळके'' असे लिहिलेल्या एका खरेदीसाठी एका मोहोरबद पाकिटातून प्रस्तावाना ठेवून सदर प्रस्तावाचे मोहरबद पाकिट उपरोक्त ठिकाणी दि.०३.०८.२०२४ साय. ५ पूर्वी आणावेत आणि दि.०३.०८.२०२४ साय. ५ पूर्वी मुंबई येथे देय असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडच्या नावे डीडी/पे ऑर्डरद्वारे हस्तांतरित करण्यात येणारी ईएमडी रक्कम किंवा आरटीजीएसद्वारे खाते क्र. 00199520000001, आयएफएससी कोड TJSB0000001 मध्ये हस्तांतरित करावी. निम्नस्वाक्षरीकारांकडून अशा तन्हेने प्राप्त झालेले प्रस्ताव उपरोक्त ठिकाणी

१. ठळकपणे स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी प्रस्ताव म्हणजेच, ''सौ. स्नेहा सतोष

दि.०५.०८.२०२४ दुपारी १२.०० वाजता उघडून विचारात घेतले जातील. 3. कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि/किंवा लिलाव रद्द करण्याचे

आणि/किंवा सुधारण्याचे आणि/किंवा पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकारानी राखुन ठेवले आहेत.

४. खाली स्वाक्षरी केलेले याद्वारे कर्जदार/गहाणदार/ना, आणि/किंवा कायदेशीर वारसाना कायदेशीर प्रतिनिधी (मग ते ज्ञात असोत किंवा अज्ञात), निष्पादक, प्रशासक, उत्तराधिकारी आणि नियुक्त याना सूचित करतात संबंधित कर्जदार/गहाणदार (मृत झाल्यापासून) किंवा फरार, यथास्थिती, नोटीसच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आंत सपूर्ण थकबाकी भरणा करावी अन्यथा प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(५) नुसार येथे नमूद केलेली सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्यात येईल.

. सर्व किंवा अशा कोणत्याही व्यक्ती (व्यक्तींना) या मालमत्तेबाबत वाटा, हक्क, शीर्षक, लाभ, व्याज, दावा किंवा मागणी यांच्या उक्त मालमत्तेचा किंवा त्यांच्या कोणत्याही भागासंदर्भात विक्री, वाटप, देवाणघेवाण, गहाण, भाडे, पोट-भाडे, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, परवाना, भेटवस्तू, वारसा, वाटा, ताबा, सहजता, विश्वास, वसीयत ताबा, असाइनमेंट किंवा कोणत्याहीं स्वरूपाचा भार किंवा अन्यथा वर नमूद केलेल्या पत्त्यावर अधोस्वाक्षरीत लेखी कळवावे अशी विनती केली जात आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ०७ दिवसाच्या आत सर्व आवश्यक आणि सहाय्यक दस्तऐवजासह, अशा दाव्याचा संदर्भ न देता कोणता व्यवहार पूर्ण केला गेला नाही तर अशा कोणत्याही व्यक्तीने त्याचे अधिकार माफ केले आहेत असे मानले जाईल आणि टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड वर बंधनकारक राहणार नाही.

अटी आणि शर्तीच्या पत्रकासह निविदा प्रपत्रे रु १००/ - अधिक जीएसटी रु. १८/ -एकूण रु. १९८/ - किंमतीसह प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्वतंत्रपणे उपलब्ध

(संपर्क क्र- ८४२२९१८०८४/९३२३२२००४२/०२२-६९९७८५८२/ ५९४/७५२). ७. बॅंकेकडूनच लिलाव निश्चित केला जाईल. बॅंकेने कोणताही व्यक्ती किंवा एजन्सी नियुक्त

केलेली नाही. हे प्रकाशन म्हणजे उपरोक्त कर्ज खात्यांच्या कर्जदार/जामीनदार/गहाणदार/ भागीदाराना १५ दिवसाची सूचना देखील आहे.

दिनाक : १६.०७.२०२४ स्थळ : ठाणे (मजकूरात संदिग्धता असल्यास

प्राधिकृत अधिकारी, सरफेसी कायदा २००२ अन्वये टीजेएसबी सहकारी बँक लि. च्या साठी आणि वतीने

४ . कोणतेही कारण न दाखवता लिलाव मंजूर अगर नामंजूर करणे, स्थगित करणे व पुढे ढकलणे यावावतचे अधिकार खालील सही करणार यांनी विशेष वसुली अधिकारी इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)